CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED



Corporate Office: 702, Marathon Max, Mulund-Goregaon Link Road, Mulund (West), Mumbal - 400 080.

Tel.: +91-22-6724 8484 / 88 Fax: +91-22-6772 8408

E-mail: citadel@marathonrealty.com Website: www.citadelrealty.in CIN: L21010MH1960PLC011764

August 06, 2021

Dept. of Corporate Services, The BSE Limited P. J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Scrip Code: 502445

Sub: Newspaper Advertisement of Extracts of Un-audited financial results (Standalone & Consolidated) for the first quarter ended on June 30, 2021.

Dear Sirs,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of Newspaper cuttings of the Extracts of Un-audited financial results (Standalone & Consolidated) for the first quarter ended on June 30, 2021; as approved by the Board of Directors of the Company in its meeting held on August 03, 2021 published in "Business Standard" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper), on August 05, 2021.

This is for your information and record.

Thanking you,

For Citadel Realty & Limited.

Anuja Dube

Company Secretary & Compliance Officer



VIKSIT ENGINEERING LIMITED

CIN: L99999MH1983PLCO29321 Regd. Off.: Room No. 1-2, Kapadia Chambers, 51 Bharuch Street, Masjid Bunder (E), Mumbai (MH.) - 400009.

OTICE OF ANNUAL GENERAL MEETING (AGM), **E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**

NOTICE is hereby given that the 39th (Thirty Ninth) Annual General Meeting ("AGM") of the Equity Shareholders (Members) of Viksit Engineering Limited ('Company') will held on Wednesday, 1 September, 2021 at 02:00 p.m. (IST) at Registered Office of the Compan at Room No. 1-2, Kapadia Chambers, 51, Bharuch Street, Masjid Bunder (E), Mumbai 400009 (MH.) Maharastra IN to transact the businesses as set out in the Notice of AGM. Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2020-21, has alread been dispatched to the Members (Equity Shareholders) of the Company at their registers addresses/email addresses. The dispatch has been completed on 4th August, 2021.

E-Voting: Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Securities and Exchange Board of India (Listing Colligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI (LODR) Regulations, 2015), the Company is pleased to provide e-voting facility for its members to enable them to cast their votes on the resolutions proposed to be transacted in the AGM by electronic means. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) as the agency to provide e-voting facility. The members may cast their vote electronically through electronic voting system of CDSL, <u>www.evotingindia.com</u>

The e-voting period shall commence on Sunday, 29th August, 2021 (9:00 a.m.) and ends or Tuesday, 31" August, 2021 (5:00 p.m.). The e-voting module shall be disabled by CDSL fo

Members holding shares either in physical form or in dematerialised form, as on cut-off date (record date) of 26th August, 2021, shall be entitled to cast their vote. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid up Equity share capital of the Company as on cut-off date

Notice of the AGM may be downloaded from CDSL website www.evotingindia.com case of any grievance with respect to e-voting, you may contact Mr. Rakesh Dalvi, Sr Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumba -400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43 Members may also write to the Company at investor viksit@yahoo.in or the Registere Office Address

Any person who acquires share of the Company and becomes a member of the Compan after dispatch of Notice of AGM along with Annual Report and holding shares as of the cu off date i.e. 26th August, 2021, may obtain the login ID and password by sending a reques at investor_viksit@yahoo.in or helpdesk.evoting@cdslindia.com.

The detailed procedure for voting through electronic means is provided in the Notice of AGM, which has been dispatched to the members and is also available at the website of the Company.

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 and other applicable provisions, any, of the Companies Act 2013 read with Rules made thereunder and Regulation 42 o SEBI (LODR) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 27th August, 2021 to Wednesday 1st September, 2021 (both days inclusive) for the purpose of taking record of Members of the date of Annual General Meeting.

The facility of voting, through ballot paper, will also be made available at the AGM and the members attending the AGM who have not already cast their votes by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM through ballot paper. Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their votes again For Viksit Engineering Limite

> Raghunandan Khandelwal Managing Director and CFO DIN: 00401113

Place : Mumbal

Date: 4th August, 2021

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/1818/2021 Date: - 28/07/2021

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 213 of 2021

Mukta Mahek Residency B Wing Co-operative Housing Society Ltd., 90 Ft. Road, Thakur Complex, Near Thakur Polytechnic College, Kandivali (E), Mumbai-400101Applicant Versus. 1) Ms. Lucy Catherin D'Mello., 2) Mr. DomnicNicholas Alias Niklav D'Mello. 102 Green Sherly Rajan Road, Bandra (W), Mumbai- 400050. 3) M/s. Shah & Sons., Through its Partners. A) Shri. Vadilal Chatrabhuj Shah. B) Shri. Rinkesh Vadilal Shah. 104, Mahek Enclave, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai 400067. And 4, Aditi Apartment, Building No.II, Hemukalani Cross Road No.2, Irani Wadi, Kandivali(W), Mumbai 400067. And L-03, Panchasheel Garden, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai 400067. 4) M/s. Mavyli Estate Developers., Through its Proprietor Mr. Harish H. Gandhi, Shop No.1, Gokul Monarch, Developers., Through its Proprietor Mr. Harish H. Gandhi, Shop No.1, Gokul Monarch, Thakur Complex, Kandivali (E), Mumbai- 400101. 5) Mukta Mahek Residency A Wing Coperative Housing Society Ltd., 90 Ft. Road, Thakur Complex, Near Thakur Polytechnic College, Kandivali (E), Mumbai- 400101. 6) Mukta Mahek Residency C Wing Co-operative Housing Society Ltd., 90 Ft. Road, Thakur Complex, Near Thakur Polytechnic College, Kandivali (E), Mumbai- 400101. 7) Nirav Co-operative Housing Society Ltd., 90 Ft. Road, Thakur Complex, Near Thakur Polytechnic College, Kandivali (E), Mumbai- 400101...Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property.:-

Claimed Area

Unilateral conveyance of land bearing C.T.S. No. 637/A admeasuring about 679.51 sq. meters., or thereabout from larger land admeasuring about 1533.1 sq.meters., in the Revenue Village- Poisar, Tal- Borivali, City Survey Office- Goregaon, alongwith the right to way from C.T.S. No.636/A of Village- Poisar, Tal- Borivali, City Survey Office-Goregaon, alongwith the undivided share in common amenities, R.G., P.G., internal road with the building standing thereon namely "Mukta Mahek Residency B wing Co-Op. Housing Society Ltd., situated at :- 90 Ft. Road, Thakur Complex, Near Thakur Polytechnic College, Kandivali (E), Mumbai- 400101, Mumbai Suburban District within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban in favour of the Applicant District of Mumbai City and Mumbai Suburban in favour of the Applicant

(Seal

The hearing is fixed on 17/08/2021 at 2.00 p.m.

Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my client MRS. MUNIRA ASHRAF VOHRA NEE MUNIRA MOHAMMED ALI GHEEWALA and MR. MEHMOOD MOHAMMED ALI GHEEWALA have agreed to sell all that piece and parcel of Flat No. 1102, B-Wing, adm. 414 sq. fts. carpet area, situated on the 11th floor of Galaxy Heights (AB) Co-op. Hsg. Soc. Ltd., lying and being on the plot of land bearing C.T. S. Nos. 213pt., 214 and 235pt., of Revenue Village Pahadi Goregaon West, Taluka Borivali, M.S.D., Near Bangur Nagar Signal, Link Road Goregaon (West), Mumbai-400104 together with 10 fully paid up shares of Galaxy Heights (A B) Co-op. Hsg. Soc. Ltd., bearing distinctive nos. 801 to 810 (both inclusive) comprised in Share Certificate No.081 with all the benefits rights, clear and marketable title, free from all encumbrances and with vacant possession thereof. Any person/s Bank/Financial Institution having any claim/s by way of inheritance succession, sale, mortgage, charge lease, sub-lease, assignment, transfer tenancy, sub-tenancy, bequest, trust, possession, lien, gift, easement, exchange, license, maintenance, lispendens, loan, advances, pledge orders, judgements or decree passed or issued by any Court, Tax or Revenue or Statutory Authorities, attachment, settlement or otherwise howsoever in respect to the said property same are

> Sd/ Mr. Satish Kumar Upadhyay,

required to intimate the undersigned together with proof thereof within 14 days

from the date of publication of this notice

failing which the transaction will be

completed and all such claims, if any,

all he deemed to have been waive

Advocate High Court, M. I. Patel Compound, Pushpa Park Road No. 3, Malad (East), Mumbai- 97 Place: Mumbai Date: 05-08-2021

CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

CIN:L21010MH1960PLC011764

Regd.Office: Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013.

Extract of Un-Audited Financial Results for the Quarter 30th June, 2021

				(Rs.	in lacs - Exc	ept Equity	share data
		,	Standalone		Consolidated		
Sr. No.	Particulars	Quarter ended 30 June 2021 Un-Audited	Year ended 31 March 2021 Audited	Quarter ended 30 June 2020 Un-Audited	Quarter ended 30 June 2021 Un-Audited	Year ended 31 March 2021 Audited	Quarter ended 30 June 2020 Un-Audited
1	Total revenue from operations	62.78	224.84	56.06	62.78	224.84	56.06
2	Other Income	-	-	-	-	1=	,
3	Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional items)	15.04	48.43	15.00	15.04	48.43	15.00
4	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	15.04	48.43	15.00	15.04	48.43	15.00
5	Net Profit/(Loss) for the period After Tax	11.92	48.03	10.83	11.99	35.07	14.77
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		48.03	10.83	11.99	35.07	14.77
7	Equity Share Capital	789.22	789.22	789.22	789.22	789.22	789.22
8	Earning Per Share (of Rs.10/-each)						
	a) Basic EPS	0.15	0.61	0.14	0.15	0.44	0.19
	b)Diluted EPS	0.15	0.61	0.14	0.15	0.44	0.19

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended June 30, 2021 are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and the Company's website, www.citadelrealty.in.

For CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

S. Ramamurthi Director and Chief executive officer (DIN:-00135602)

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9)(e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P.L.Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

Date: 28/07/2021

No.DDR-4/Mum./Deemed Conveyance/Notice/1824/2021 Application u/s $\underline{11}$ of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

> Public Notice Application No. 215 of 2021

Dev Darshan Co-operative Housing Society Ltd., Dev Darshan Building, Shivaji Nagar Road, Malad (E), Mumbai-400064.Applicant. Versus. 1) Mr. P.G. Joshi, Last Known Address. Plot No.5 of Plot No. 24-E, Daftary Road, Malad (E), Mumbai-400064. 2) M/s. D. P. Construction Co., 111, Pagrav, 57, S.V.Road, Goregaon (W), Mumbai-400062 Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :-

Claimed Area

Unilateral conveyance of land bearing C.T.S. No.529, 529/1 & 529/2, Plot No.5 of Plot No. 24 E, admeasuring 364.5 sq. meters as per Architect Certificate area admeasuring 325.70 sq. meters of the Revenue Village Kurar, TPS No.1, Daftrary Road, Malad (E), Tal-Borivali within the registration district and sub district of Mumbai City in favor of the Applicant.

The hearing is fixed on 17.08.2021 at 2.00 p.m.



Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Gabriel India Limited GABRIEL

Registered office: 29th Milestone Pune-Nashik Highway Vill.Kuruli, Tal.Khed Pune 410 501

CIN-L34101PN1961PLC015735

	EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021 (Amount in Rs Million)							
S. No.	Particulars		Year Ended					
NO.		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021			
<u> </u>		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total income from Operations	4,535.75	5,807.28	1,228.54	16,999.37			
2	Net Profit / (loss) for the period							
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	158.06	406.71	(241.74)	779.07			
3	Net Profit / (loss) for the period							
	(before Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	158.06	406.71	(241.74)	779.07			
4	Net Profit / (loss) for the period after Tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	119.98	288.54	(237.78)	602.73			
5	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising Profit /(loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]	131.62	277.88	(245.36)	596.14			
6	Equity Share Capital	143.64	143.64	143.64	143.64			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the							
	Audited Balance Sheet				6,819.47			
8	Earning per share (in Rs.) (of Re. 1/- each) (not annualised):							
	Basic and Diluted	0.84	2.01	(1.66)	4.20			
Note	Notes :							

Place : Pune

Date: August 04, 2021

- I. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment thereunder.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on August 04, 2021. The Statutory Auditors have reviewed the results.
- As the Company's business activity falls within a single operating segment viz. "auto components and parts", no segment information is required to be disclosed.
- The Company's operations and financial results for the quarter ended June 30, 2021 have been adversely impacted by the outbreak of COVID-19 pandemic and the consequent lockdown announced by the Government of India due to which the operations were suspended for part of the year and gradually resumed with requisite precautions. The results for the year are, therefore, not comparable with those for the previous year. The Company has considered the possible effects that may result from the pandemic relating to COVID-19 on the carrying

amounts of property, plant and equipment, investments, inventories, receivables and other current assets. In developing the assumptions relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of this pandemic, the Company, as at the date of approval of these financial results has used internal and external sources on the expected future performance of the Company. The Company has performed sensitivity analysis on the assumptions used and based on current estimates expects the carrying amount of these assets will be recovered. The impact of COVID-19 on the Company's financial results may differ from that estimated as at the date of approval of these financial results.

- The Code on Social Security, 2020 ('Code') relating to employee benefits during employment and post-employment benefits received Indian Parliament approval and Presidential assent in September 2020. The Code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not been notified. The Company will assess the impact of the Code when it comes into effect and will record any related impact in the period the Code becomes effective.
- The figures for the previous periods have been regrouped or reclassified, wherever necessary to conform to the current period's presentation.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the stock exchange websites.www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company website //www.anandgroupindia.com/gabrielindia/

For and on behalf of the Board

MANOJ KOLHATKAR Managing Director DIN No. 03553983 ANAND >

SONATA

and/or abandoned.

SONATA SOFTWARE LIMITED CIN: L72200MH1994PLC082110

Registered Office: 208, T.V. Industrial Estate, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030. Corporate Office: 1/4, A.P.S Trust Building, Bull Temple Road,

SONATA SOFTWARE N.R. Colony, Bangalore - 560 004.

Place: Mumbai

Date: August 03, 2021

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2021

								(₹ in lakhs)
	Standalone				Consc	olidated		
Particulars	Quarter ended 30-06-2021	Quarter ended 31-03-2021	Quarter ended 30-06-2020	Year ended 31-03-2021	Quarter ended 30-06-2021	Quarter ended 31-03-2021	Quarter ended 30-06-2020	Year ended 31-03-2021
	Unaudited	Unaudited (Refer Note 3)	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited (Refer Note 3)	Unaudited	Audited
Total income from operations	18,886	19,703	18,215	78,141	126,854	107,571	95,244	422,808
Net profit / (loss) for the period before tax	7,421	5,231	4,533	25,029	11,482	10,907	6,757	35,214
Net profit / (loss) for the period after tax attributable to:								
Owners of the parent	5,989	3,915	3,345	17,903	8,673	8,306	4,992	24,396
Total Comprehensive Income for the period (Comprising of profit / (loss) for the period after tax and other comprehensive income after tax) attributable to:								
Owners of the parent	5,531	2,941	4,391	19,830	8,245	7,392	4,967	27,785
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited Balance Sheet	51,913	51,913	36,289	51,913	89,508	89,508	65,928	89,508
Paid up Equity Share Capital (Face value ₹ 1/- each)	1,039	1,039	1,039	1,039	1,039	1,039	1,039	1,039
Earnings per equity share (of ₹ 1/- each)								
Basic :	5.76	3.77	3.22	17.23	8.35	7.99	4.80	23.48
Diluted:	5.76	3.77	3.22	17.23	8.34	7.99	4.80	23.48

Diluted Notes:

Bengaluru August 4, 2021

- 1. The above is an extract of standalone and consolidated financials results prepared in accordance with Ind AS for the quarter ended June 30, 2021.
- 2. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange websites 'www.bseindia.com' and 'www.nseindia.com' and on Company's
- 3. The figures for the quarter ended March 31, 2021 are the balancing figures arrived at based on audited results of the full financial year ended March 31,2021 and published year-to-date unaudited figures for the nine months ended December 31, 2020 respectively.
- 4. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 4, 2021.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS

P SRIKAR REDDY

Business Standard

MUMBAI EDITION Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC ndustrial Area, Vishnu Nagar, Digha, Nav Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K Road, Near Minal Residency, Bhopal (M.P.)-462023. & Published at

H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 400013 Editor: Shyamal Majumdar

Readers should write their feedback at feedback@bsmail.in Fax: +91-11-23720201 For Subscription and Circulation enquiries please contact: Ms. Mansi Singh Head-Customer Relations

RNI NO: 66308/1996

Business Standard Private Limited. H/4 & I/3, Building H,Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B. Marg, Worli, Mumbai - 400013 E-mail: subs_bs@bsmail.in "or sms, REACHBS TO 57575

> Overseas subscription: (Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles i Business Standard seek to present an unbiased pio

ture of developments in the markets, the corporat yorld and the government. Actual development an turn out to be different owing to circumstance eyond Business Standard's control and know Business Standard does not take any responsibilit or investment or business decisions taken by reac ers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their wn judgement.

Business Standard does not associate itself with o stand by the contents of any of the advertisement accepted in good faith and published by it. Any daim related to the advertisements should be directed to the advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redissen ination of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written con-sent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such

prohibited and unauthorised act by any person/leg entity shall invite civil and criminal liabilities.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, 1) SHRI PRAFULCHANDRA C. DADIA and 2) SMT. CHANDRIKA PRAFULCHANDRA DADIA (the aid Owners) are the holders and owners of Flat No 502 area admeasuring 675 sq. ft. Built up, 5th Floor, Bldg. known as "KALPANA", Santacru New Kalpana Co-Operative Housing Society Limited, Beasant Street, Santacruz (West) fumbai - 400 054, Final Plot No. 40, Town Pla Scheme NO. 1, of Village – Bandra H, CTS No 16, Taluka Andheri, M.S.D. (the said Flat). Ou client MRS. GEETADEVI MAHESHWARY (the said Purchaser) is negotiating for acquiring urchase all the rights, title and interests of the said Flat from the owners. The first original chain Agreement of the Flat, mad

and between KALABHARATI CORPORATION s"THEOWNERS" and MRS. PANNAPRADEER VAKHARIA as "THE PURCHASER/S" has een irretrievably lost, misplaced and no raceable till date. Any person/s who finds the said Agreement, should intimate to the undersigned within the 14 (fourteen) days afte that to the Owners and if Any person/s, Bank inancial Institution and/or any organization Authority who has/have, original with then and/or has/have any claim, in respect of the said Agreement of the said Flat, and anyone ave any claim in ownership of the Owners in the said Flat or any part thereof, by way o lease, lien, gift, release, transfer, license nheritance, sale, exchange, easemen nortgage, charge, or otherwise howsoever hould make the same known to th undersigned in writing at the address nentioned below specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with ocumentary evidence within 14 (fourteen) days Advocate for the client Mrs. Suman Rath

RATHI LEGIST ASSOCIATES Office: 602/31, "Sanskruti", 90 Feet Road Thakur Compley Kandivali (East), Mumbai - 400101 Date :- 05/08/2021 Place :- Mumbai

No Air Surcharge

MANAGING DIRECTOR & CHIEF EXECUTIVE OFFICER

वहानमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आदेश

बीजिंग, दि. ४, (प्रतिनिधी): चीनमध्ये २०१९ मध्ये ज्या वृहानमधून करोनाची सुरुवात झाली होती तेथे आता पुन्हा एकदा चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वुहानची लोकसंख्या १.१ कोटी असून तेथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. सोमवारी तेथे तीन रुग्ण सापडले असून वर्षभरात प्रथमच देशातच राहिलेले रुग्ण सापडले आहेत. चीनने करोना साथीवर यशस्वी मात केली असून २०१९ मध्ये वुहानमध्ये करोनाचा प्रसार वेगात होता. अनेक ठिकाणी स्थानिक टाळेबंदी करून व सामूहिक चाचण्या करून तसेच लोकांना विलगीकरणात ठेवून ही साथ आटोक्यात आणली गेली होती. सध्याचा उद्रेक फार मोठा नसला तरी एकूण रुग्णांची संख्या शंभराहून अधिक झाली आहे. यातील अनेक रुग्ण हे भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा विषाणूचे आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, यापूर्वी सापडलेले ६१ रुग्ण हे स्थानिक संक्रमणाचे असून २९ रुग्ण हे बाहेरून आलेल्यांपैकी आहेत. स्थानिक संक्रमणाचे रुग्ण जियांत्सू येथील असून नानजिंग येथील विमानतव्यवर

रशियातून आलेल्या

विषाणु पसरला होता.

विमानातील कर्मचाऱ्यांमार्फत

PUBLIC NOTICE

Kundan Co-Operative Housing Society Ltd., a /inayak Nagar, Bhayander (West), Taluka (Dist. Thane - 401101. (Area Admeasuring 60

That on verification of record my client found that the Driginal Chain Agreement for transfer Shri. Ganesh Vitthal Samant & Smt. Satyabhama Madanlal Raika, executed of 12.03.1984 is lost/not traceable. My client has lodged lost complaint for the sam with MHB Police Station vide lost report No

4093/2021 on 03.08.2021. Hence, this notice circulating to general publi tat large intimating and requesting, any perso found the same kindly return at the address of my client. If any person claiming in the said fla property and document as referred by way o sale, gift, lease, inheritance, exchange mortgage, charge, lien, trust, possession easement, attachment or otherwise howsoev are hereby required to make the same known t the undersigned within 7 days from the dat hereof, failing which without any reference to such claim and the same, if any, shall be

Amey Humane, Advocatı. Shop No. 68, Mahesh Nagar Bidg. No.6 Station Road, Bhayander (W), Thane- 401101

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that JOSEPH A. PEREIRA and Mrs. ANNIE J. PEREIRA, were own of Flat No. B/001, Shree Rajanigandh CHS Ltd., Village Manikpur, Sector-I Vasant Nagri, Vasai (East), Dist. Palghai and holder of Share Certificate No. 17 fo Five Shares from 81 to 85 (hereafte referred to as the SAID FLAT). That the said JOSEPH A. PEREIRA die

on 04/08/2011 and Mrs. ANNIE J PEREIRA died on 20/01/2013 leavin behind them my clients (1) Mrs. BERTILLE SAVIO DIAS, (2) Mr. JUDE MARK PEREIRA & (3) Mr. GORDON WILSON JOSEPH PEREIRA as their onl legal heir and representative entitled to inherit the estate of deceased including the said flat and now my clients ar intending to get the said flat and shar ertificate transfer in their joint names If anyone have any claim over the said fla or share certificate claiming either lawfu or equitably through deceased JOSEPI A. PEREIRA and/ or Mrs. ANNIE . PEREIRA should contact the undersign Advocate Mr. N. R. Pandey, a Bhandarkar Bhavan, Court Lane, Boriva (West), Mumbai- 400092, with evidence within 15 (fifteen) days from the date of publication of this Notice, failing which, an such claim, shall be deemed to be waive and my clients shall proceed to get transfe the said flat in their joint names.

Advocate Mr. N. R. Pandey Mobile No.: 9869265976 Place: Mumbai Date: 05/08/2021

Lost and Found

Mr. Hemendra Nandlal Sheth

karta of Mr. Nandlal D. Sheth (HUF)

would like to inform that I have lost

misplaced my original agreement for sale dated 23 December 1991

purchase from Mr. Ashok Agarwal

Shri Swarupchand Goyal (Kerta and

Manager of HUF) belongs to my

property i.e. Unit. No.5 Ground

Floor Area 1160sq.ft built up area in

Ashoka Industrial Estate Co. HSC Ltd. Golani Naka, Waliv, Vasa

(East) 40209. If anyone find it,

please kindly contact me on my

mobile number 09819831126 or on

above address within 15 days from

Mr. Hemendra Nandial Sheth

PUBLIC NOTICE

No.B/503, Pleasant Park CHS Ltd., Plot No.60,

Link Road, Opp. Movie Time Cinema, Malad(W),

Mumbai 400 064, in the building of the society

died on 01/05/2021 and his wife Mrs. Saloci

We hereby invite claims or objections from the he

or heirs or other claimant or claimants/objector o

interest of the deceased member in the capital

days from the publication of this notice with copie

of such documents and other proofs in suppo

such manner as is provided under the bye laws

Dated on this 5th day of August 2021 at Mumbai LEGAL REMEDIES

CELL: 9892276126/9619115212/9819502415

ADVOCATES, HIGH COUR OFFICE NO.2, GROUND FLOOR

PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 101

SHANTI NIWAS CHS LTD BLDG NO

of the society.

perty of the society within a period of 15

Notice is hereby given that, Mr. Chandru I the owner jointly with Mrs. Saloch Keswani of Flat

the issue of this advertisement

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



ठिकाण: मुंबई

दिनांक: 0४/0८/२०२१

जि.जि. इंजिनियरिंग लिमिटेड

(सीआयएन: एल २८९००एमएच २००६ पीएलसी १५९१७४) नोंदणीकत कार्यालयः

कार्यालय क्र.२०३. २रा मजला. शिवम चेंबर्स को-ऑप.सो.लि.. एस.व्ही. रोड. गोरेगाव (पश्चिम), सहारा अपार्टमेंटजवळ, मुंबई-४००१०४, दर.क्र.:+९१-२२-४९२४१२६७: ई-मेल:gglimited@ggengg.in, वेबसाईट:www.ggengg.in

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेखुलेशन्स) च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१ रोजी द्.१२.००वा. कंपनीरं नोंदणीकृत कार्यालय-कार्यालय क्र.२०३, २रा मजला, शिवम चेंबर्स को-ऑप. सो.लि., एस.व्ही रोड, गोरेगाव (पश्चिम), सहारा अपार्टमेंटजवळ, मुंबई-४००१०४ येथे **जि.जि. इंजिनियरिं**ग **लिमिटेड** संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या <u>www.ggengg.in</u> वेबसाईटवर आणि <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वर जि.जि. इंजिनियरिंग लिमिटेडकरित सही/ विनोद बेरीवाल

व्यवस्थापकीय संचालव

जाहीर नोटीस

याद्वारे कळविण्यात येते की, श्री महादेव लक्ष्मण सावंत राहणार: मणीबेन चाळ, शांतिला **कंम्पाउन्ड, जवाहर नगर, खार (पूर्व), मुंबई- ४०००५१**. है कार्यरत गिरणीकामगार दिनांक २७/०८/२००८ रोजी मयत झाले

मृत्यूपश्चात त्यांना पुढे नमूद केल्याप्रमाणे कायदेशीर वारस आहेत

			10
अ.क्र.	नाव (विवाहित महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत)	वय	मृत व्यक्तीशी नात
٧.	पार्वती महादेव सावंत लग्नापूर्वी प्रेमा सातु चव्हाण	७३	पत्नी
٦.	सौ. वनिता वसंत भोगले लग्नापूर्वी सुनिता महादेव सावंत	५६	विवाहीत मुलगी
₹.	लक्ष्मण महादेव सावंत	५७	मुलगा
٧.	संतोष महादेव सावंत	४६	मुलगा
		•	11 1 0

उक्त नमूद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ती पश्चात त्यांच्या म्हाडामार्फत देणेत येणाऱ्या निवासी ाळ्याचा लाभ मिळणेकरिता (मृत गिरणीकामगारचे वारस या नात्याने) वारस दा<mark>ख</mark>ला हवा असल्या तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे.

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय ादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ यांच्याकडे लेखी पुराव्ह्यासह नोटीस प्राप्त हालेपासून ७ दिवसांत संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत येईल. अर्जदाराचे नाव व पत्ता

दिनांक: ०५/०८/२०२१ श्रीमती पार्वती महादेव सावंत मणीबेन चाळ, शांतिलाल कंम्पाउन्ड, जवाहर नगर, खार (पूर्व), मुंबई- ४०००५१.



क्युगो फायनान्स लिमिटेड

सीआयएन:एल६५९१०एमएच१९९३पीएलसी३०२४०५

नोंदणीकृत कार्यालयः ३रा मजला, ए-५१४, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४००७०१. तुर.:+९१-२२-४९७६२७९५, ई-मेलःcontactus@qgofinance.com, वेबसाईटःwww.qgofinance.com (सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(ब) नुसार)

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवा बीएसई कोड-५३८६४६ (रु.लाख					
तपशील	संपल्सङ्ग काड-५३ संपलेली तिमाही (०१.०४.२१ ते ३०.०६.२१) अलेखापरिक्षित	वर्ष ते तारीख आकडे (०१.०४.२१ ते ३०.०६.२१) अलेखापरिक्षित	संपलेले मागील वर्ष ३१.०३.२१ लेखापरिक्षित	(रु.लाखात) मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही (०१.०४.२० ते ३०.०६.२१) अलेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१५९.७६	१५९.७६	५२१.२६	१०७.६४	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२८.६४	२८.६४	97.20	२१.८१	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	२८.६४	२८.६४	९ २.८०	२१.८१	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर#)	१८.५९	१८.५९	६ ४.२०	१६.१४	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१८.५९	१८.५९	६ ४.२०	१६.१४	
समभाग भांडवल (रक्कम वास्तविक आकडे)	६९५२८००.००	६९५२८००.००	६९५२८००.००	६९५२८००.००	
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-,	-	
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	_	_	-	-	
मूळ	0.२७	0.26	0.92	0.23	
सौमिकृत	0.२७	0.26	0.97	0.23	

करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्य www.qgofinance.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. क्युगो फायनान्स लिमिटेडकरिता

सही / – रचना सिंगी दिनांक: ०३.०८.२०२१ व्यवस्थापकीय संचालिक ठिकाण: नवी मुंबई डीआयएन:००१६६५०८

सिटाडेल रियाल्टी ॲंग्ड डेव्हलपर्स लिमिटेड

सीआयएन: एल२१०१०एमएच१९६०पीएलसी०११७६४ नोंदणीकृत कार्यालय: मॅरेथॉन फ्युचेरेक्स, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३.

जन २०२१ रोजी संपूलेल्या निमाहीकरीता अलेखापरिश्रीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	(रु. लाखात – उत्पन्न प्रतिभाग व्यतिरित्त					गग व्यतिरिक्त)	
			एक	ज्मेव -	एकत्रित		
आ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२१ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२१ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२० अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२१ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२१ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२० अलेखापरिक्षित
٩	कार्यचलनातून एकूण महसूल	\$2.00	२२४.८४	५६.०६	६२.७८	228.28	५६.०६
7	इतर उत्पन्न	E	I.	_	_	Ē	-
3	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण बाबपूर्व)	94.08	8८.४३	94.00	94.08	8८.8३	94,00
8	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	94.08	8८.४३	94.00	94.08	8८.४३	94.00
ч	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	99,82	\$6.03	90.८३	99,88	34.00	98.00
w	कालावधीकरिता एकूण सर्वंकप उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकप नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकप उत्पन्न (करानंतर) आणि इतर सर्वंकप उत्पन्न ज्यामध्ये भागीदारी संस्थेतील नफ्याचा हिस्सा समाविष्ट (करानंतर))	99,82	8८.0३	90.८३	99.88	३ ५.०७	98.00
Ø	समभाग भांडवल	७८९.२२	७८९.२२	७८९.२२	७८९.२२	७८९.२२	७८९,२२
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) अ. मूळ ईपीएस ब. सौमिकृत ईपीएस	0.9 4 0.94	0.६१ 0.६१	0.98 0.98	0.94 0.94	0.88 0.88	0.98 0.98

टिप:

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०३ ऑगस्ट, २०२१

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जुन, २०२१ रोजी सपंलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जुन, २०२१ रोजी सपंलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कपिच संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.citadelrealty.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता

एस. राममुती संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (डीआयएन:००१३५६०२)



गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

(सीआयएनःएल३६९१२एमएच१९८६पीएलसी०४१२०३) नोंद्र. **कार्या**.: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स. एमआयडीसी. सीप्झ. अंधेरी (पर्व). मंबई-४०००९६ दुर.:०२२-२८२९१८९३, फॅक्स:०२२-२८२९०४१८ वेबसाईट:www.goldiam.com, ई-मेल:investorrelations@goldiam.com

<u>सृचना</u>

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयर्डपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे समभागाचे हस्तांतरण वेथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निर्धा प्राधिकरण (लेखा, लेखामरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ चे नियम ६ सुधारितप्रमाणे लाभांश जे मागील . इ.स.चर्ग वर्षांच्या कालावधीकरिता दावा केलेले नाही किंवा देण्यात आलेले नाही यासंदर्भातील समभाग कंपनीद्वारे भावईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत केले जातील.

भावईपीएफ प्राधिकरणाकडे ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्या सर्वांना कंपनी यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर त्यांचे दावा न करण्यात आलेले लाभांशसंदर्भात वैयक्ति पत्र व्यवहार केलेला आहे . हपनीने आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणासाठी देव असलेले शेअर्सबाबत संबंधित भागधारकांचे तपशील यांच्या (<u>www.goldiam.com)</u> वेबसाईटवर अपलोड केले आहेत. भागधारकांना विनंती आहे की, त्यांर्न भार्यक्रिपण्फ पाधिकरणाक्दे हस्तांतरीत होण्याम पात्र शेळम् व टावा न केलेले लाभाशाचे तपशील वेबमाईटव

गर्गधारकांना विनंती आहे की, वित्तीय वर्ष २०१३-१४ आणि पुढील कालावधी दरम्यान घोषित अतिग नाभांशावर आयर्डपीएफकडे हस्तांतरीत होण्यापर्वी दावा करावा.

च्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविव वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीए प्राधिकरणाकडे डिमॅट स्वरुपात रोअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे घारण मूळ भाग प्रमाणपत्राधेवजी दुय्या भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे विवरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भाग ामाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरुपात भागधारण भसणाऱ्या संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफच्या डिमॅट खात्याच्या नावे शेअस स्तांतरणाकरिता कॉर्पोरेट कारवाईद्वारे डिपॉझिटरींना सुचित करावे.

गिर्धारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल हे नियमानुस भायईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भाग प्रमाणपत्र वितरणासंदर्भात गिय सूचना म्हणून समजावे. ज**र कंपनीला ३० ऑक्टोबर, २०२० रोजी किंवा विस्तारित**प्र<mark>माणे तारखे</mark> खंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्र नेयमात विहित प्रक्रियेनुसार आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्सचे हस्तांतरण लाभांश रक्कम भंतिम तारीखेला केले जाईल. ७ सलग वर्षांकरिता दावा न केलेल्या लाभांशावरील संबंधित शेअर्स हे पढी कोणीतीही सूचना न देता हस्तांतरीत केले जातील.

पया नोंद असावी की, आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्ससंदर्भात कंपनीव <u>क्रोणताही दावा सांगता येणार नाही. भागधारकांना आयर्डपीएफकडे हस्तांतरीत लाभांश व संबंधित शेअर्स तसेच</u> भशा शेअर्सवरील सर्व लाभ यावर आयईपीएफ प्राधिकरणांकडून पुन्हा दावा सांगता येईल याकरिता त्यांनी नेयमांअंतर्गत विहितप्रमाणे नमुना आयईपीएफ-५ मध्ये आयईपीएफ प्राधिकरणाकडे वेगळा अर्ज करावा आणि भायईपीएफ वेबसाईट www.iepf.gov.in वर उपलब्ध आहे.

तर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी **मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,** श्रीमती एवलीन सुबलता, सी-१०१ २४७ पार्क, लाल बहादुर शास्त्री मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६२७०/६०००, ई ਸੇਲ:<u>rnt.helpdesk@linkintime.com</u>.

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडका सही/ पंकज पारखी

ठिकाणः मुंबई दिनांकः ०४ ऑगस्ट, २०२१



रिशीरूप लिमिटेड सीआयएन:एल२५२००एमएच१९८४पीएलसी०३४०९३

नोंद. कार्या.: डब्यू ७५(ए) व डब्यू ७६(ए), एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, सातपूर, नाशिक-४२२००७. वेबसाईट:www.rishiroop.in ई –मेल:investor@rishiroop.com, दूर.:+९१-२२-४०९५२०००, +९१-०२५३-२३५००४२, फॅक्स:+९१-२२-२२८७२७९६ जाहीर सूचना

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा

पेथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा) आणि त्यातील नियमाअंतर्गत व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) प्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत प्तर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमे दिनांव ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य इतर दृकश्राव्य माध्यमाने (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत रिशीरूप लिमिटेडची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) होणार आहे.

कंपनीची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल. सीडीएसएलच्या <u>www.evotingindia.com</u> मार्फत उपलब्ध होणारे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सदस्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभार्ग होण्याबाबत आणि ३६व्या एजीएम सूचने नमुद ठरावावर त्यांचे मत विद्युत स्वरुपात देण्यासाठी प्तर्व माहिती लक्षपुर्वक वाचावी.

कायद्याच्या तरतुदी पुर्ततेनुसार तसेच लिस्टींग रेग्युलेशन्स सहवाचिता एमसीए परिपत्रकानुसा वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल समाविष्ट एजीएम सूचना, वित्तीय अहवाल तसेच संचालकांचा अहवाल आणि लेखापरिक्षकांचा अहवाल असे वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचे दस्तावेज सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविले आहे. ३६व्या एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.rishiroop.in</u> आणि बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि सीडीएसएलच्य www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनीच्या ज्या सदस्यांचे वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे किंवा ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद्र नाहीत त्यांना त्यांचे मत रिमोट ई-वोटिंगने सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१ रोजी स.९.००वा भाप्रवे पासून गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे पर्यंत देता येईल किंवा सीडीएसएलच्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवर लॉगइन करून एजीएम दरम्यान ई-वोटिंगने देता येईल. रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया ३६व्या एजीएम सुचनेत नमृद आहे.

(१) पढील दस्तावेज ई-मेलने स्विकारण्यासाठी ई-मेल आणि बँक खात्यात थेट पुढील लाभांश पाप करण्यासाठी बँक खाते तपशील नोंटणीची प्रक्रिया खालीलपमाणे

अ) डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्यांना विनंती आहे की, त्यांचे ठेवीदार सहभागीदार (डीपी) यांच्याकडे त्यांचे ई-मेल व बँक तपशील नोंदणीसाठी संपर्क करावा.

ब) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांना त्यांचे ई-मेल व बँक तपशील अद्यायावत करण्यासाठी संपर्क करावा.

सदस्यांना एजीएममध्ये सहभागी होण्याबाबत व सीडीएसएल ई-वोटिंग प्रणालीने ई-वोटिंगबाब काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर ई–मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०५८५४२/४३.

ठिकाणः मुंबई

दिनांक: ०३.०८.२०२१

रिशीरूप लिमिटेडकरीता ॲन्नेलो ए. फर्नांडिस कंपनी सचिव



विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेड CIN:L24110MH1972PLC015857 नोंदणीकृत कार्यालयः १०२, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट, विरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम),

मुंबई-४०००५३. द्र.:०२२-६६१३९९९, फॅक्स: ०२२-६६१३९९७७/७५, वेबसाईट:www.vipulorganics.com, ई-मेल:info@vipulorganics.com कंपनीच्या समभागधारकांना सूचना

(गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयइपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे समभाग हस्तांतरणाकरिता)

थि सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) सहवाचिता गुंतवणूकदाः शेक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम २०१६ मुधारितप्रमाणे (आयइपीएफ नियम) नुसार मागील सात सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता सर्व रोअर्सवर लाभांश दावा न केलेले/देण्यात न आलेले संदर्भात कंपनीद्वारे सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयइपीएफ) प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत करण्यात येतील.

आयडपीएफ अधिनियमानसार वित्तीय वर्ष २०१३-१४ करिता आणि पढील सर्व वर्षाकरिता कंपनीदार घोषित लाभांशावर दावा केलेले नाही किंवा रोख केलेले नाही आणि ज्यांचे शेअर्स आयइपीएफच्या डिमॅट <u>जात्यात हस्तांतरणास देय आहेत अशा संबंधित भागधारकांना आवश्यक सूचना पाठविण्यात आली</u> आहे. अशा भागधारकांचे व आयइपीएफच्या डिमॅट खात्यात देय शेअर्सबाबत सर्व माहिती कंपनीने https://www.vipulorganics.com वेबसाईटवर अपलोड केली आहे. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयइपीएफच्या डिमॅट खात्यात हस्तांतरणास देय असलेले शेअर्स व दावा न केलेले/ रोख न केलेले लाभांशाचे तपशील पडताळून पहावे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि आयइपीएफच्या डिमॅट खात्यात ज्यांचे शेअर्स हस्तांतरीत होण्यास पात्र आहे त्या संबंधित भागधारकांना कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयङ्पीएफच्या डिमॅट खात्यात शेअर्सचे हस्तांतरणाबाबत त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्र ऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरीत केली जाईल आणि अशा वितरणानंतर कंपनीद्वारे सहकार कारवाईमार्फत डिपॉझिटरींन दुय्यम भागप्रमाणपत्र डिमॅट स्वरुपात रुपांतरणासाठी सुचित करेल आणि आयइपीएफच्या डिमॅट खात्यात . वि हस्तांतरीत करेल, मळ भागधारकाच्या नावे नोंद्र असलेले मळ भागप्रमाणपत्र रह केले जाईल आणि यापढे व्यवहार योग्य नसेल. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या संबंधित भागधारकांनी कपया नोंट घ्यावी की, आयइपीएफ डिमॅट खात्याच्या नावे शेअर्स हस्तांतरणासाठी सहकार कारवाइमार्फत डिपॉझिटरींना सचित केले जाईल.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयड्पीएफच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश व शेअर्स असे दोन्ही तसेच अशा शेअर्सवर आलेला सर्व लाभ यावर आयइपीएफ अधिनियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून आयइपीएफ प्राधिकरणाकडून पुन्हा दावा सांगता येईल. याकरिता विहित ई-नमना आयर्डपीएफ-५ ऑनलाईन अर्ज करावा आणि ते सदर आयर्डपीएफ अधिनियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून त्यांचे दावा पडताळणीकरिता कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात क्षेत्रिय अधिकाऱ्याकडे ई-नमुना आयईपीएफ-५ मध्ये विहित आवश्यक दस्तावेजांसह वास्तविक प्रती पाठवाव्यात.

जर कंपनीला भागधारकांकडून ५ नोव्हेंबर, २०२१ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास नियमात विहित प्रक्रियेनसार आयडपीएफच्या डिमॅट खाल्यात वित्तीय वर्ष २०१३–१४ करिता दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्स सदर आयडपीएफ अधिनियमाच्या आवश्यकतांची पर्तता करून हस्तांतरीत केले जातील. कृपया नोंद असावी की, आयइपीएफच्या डिमॅट खात्यात हस्तांतरीत केलेले दावा न केलेले लाभांश रक्कम आणि समभाग संदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार

तुम्हाला पुढील माहिती/स्पष्टीकरण हवे असल्यास कृपया लिहावे किंवा संपर्क आमचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, युनिट: विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेड, १ला मजला, भारत टीनवर्कस् इमारत, वसंत ओॲसिस समोर, मकवाना रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५९, ई-मेल investor@bigshareonline.com.

विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेडकरित ठिकाणः मुंबई किंजल शाह देनांकः ०४ ऑगस्ट, २०२१ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

VJTF EDUSERVICES LIMITED

CIN No. L80301MH1984PLC033922

Reg. Office: Witty International School, Pawan Baug Road, Malad West, Mumbai-400064. Tel.:022-61056800/01/02, Fax:022-61056803, Email:vjtfho@vjtf.com, Website: www.vjtf.com/www.wittykidsindia.com

NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given, pursuant to Regulation 29 of the Listing Regulations, the meeting of Board of Directors of VJTF EDUSERVICES LIMITED will be held on Saturday, 14th August, 2021 at 3.00 P.M. at Witty International School, Pawan Baug Road, Malad West, Mumbai-400064 the registered office of the Company, inter alia to transact the following

To consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the Quarter Ended on 30th June. 2021, as per IND-AS pursuant to regulation 33 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. Any other matter with the permission of chair.

The notice of this meeting is also available on the website of the Company <u>www.vjtf.com</u> and website of the stock exchange ie. BSE Limited <u>www.bseindia.com.</u>
For VJTF EDUSERVICES LIMITED

Sd/-Dr. Vinay Jain Managing Director DIN-00235276

Place: Mumba

DCB BANK

मागणी सूचना सरफैसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत)

डीसीबी बँक लिमिटेडने खालील कर्जदारांना निवासी वास्तु खरेदी करण्यासाठी / व्यवसाय वाढीच्य उद्देशाने डीसीबी बँक लिमिटेडच्या नावे रजिस्टर / योग्य गहाँग निर्मित करून कर्ज सुविधा मंजूर केली होती. सदर कर्जाचे पुन:प्रदान अनियमित झाले असून सदर खाते भारतीय रिझर्व्ह बँकेचे निर्देश व मार्गदर्शक

तत्वांनुसार अखेर निष्क्रीय मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. डीसीबी बँक लिमिटेड त्यामुळे **सरफैसी कायवा, २००२ च्या अनुच्छेव १३(२) अंतर्गत** त्यांचे हक्क वापरले असून कर्जदारांना सदर मागणी सूचनेच्या तारखेपासून **६० विवसांच्या आत** एकूण थकित रकमेचे प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्जदारांनासुध्दा याद्वारे पुन्हा जाहीररीत्या निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी संपूर्ण थकबाकी तसेच आज पर्यंतचे प्रभार व व्याज रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून **६० विवसांच्या आत** करावे अन्यथा डीसीबी बँक लिमिटेड सदर **मालमत्त्रेचा ताबा घेणे** व ती जमा करणे व थकित रकमेसंदर्भात विकी रककम

जळवन घेण्यासाठी सर्व वा कोणताही कायदेशीर हक्क वापरील. कर्जदारांना येथे मालमत्तेच्या मालकीमध्ये तिसऱ्या पक्षाचे हितसंबंध निर्माण करण्यास मनाई करण्यात येत आहे

١	豖.	वर्णन						
١	9)	मागणी सूचना विनांक	मागणी सूचनेची रक्कम					
-		9६.०७.२०२9	रु. १९,०७,०७,४८८.००/-					
١		कर्जवार, सहकर्जवार व हमीवारांची नांवे: १) मे. गोपीनाथ इंजिनिअरिंग कं. प्रा. लि., २) श्री						
١		रत्नवथी गोपीनाथ, ३) श्री. राजू गोपीनाथ, ४) श्री. के क्रिष्णन कुट्टी, ५) श्रीमती. बिंदू बालसुब्रमण्						
-		६) अनिला जी मेनन (गहकर्ज आणि व्यवसाय कर्ज सविधेच्या दायित्वाच्या संदर्भात)						

गहाण मालमत्तेचा पत्ताः (१) कंपनीची जमीन आणि इमारत (कारखाना आणि गोडाऊन) प्लॉट क्र. ए-३३, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, तळोजा जिल्हा रायगंड - ४१०२०८. (२) कार्याल परिसर क्र. ए/२०१, साई सागर, प्लॉट क्र. ६९, सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४. (३) प्लॉट क्र. ४४ आणि ४५, सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४ येथील प्रोगेसिव्ह सी लाउंज, बी-विंग, ५वा मजल्यावरील निवासी फ्लॅट क्र. ५०७. **(४)** फ्लॅट क्र ४०१, ४था मजला, राधा कृष्ण, लाईमलाइट कोहौसोलि., स्वस्तिक पार्क, चेंबूर (पूर्व), मुंबई ०००७१. **(५)** फ्लॅट क्र. ४०५, ४था मजला, राधा कृष्ण, लाईमलाइट कोहौसोलि., स्वस्तिव पार्क, चेंबूर (पूर्व), मुंबई - ४०००७९.

मागणी सूचना विनांक मागणी सूचनेची रक्कम

कर्जवार, सहकर्जवार व हमीवारांची नांवे: १) मे. तुलसी इस्टेटस, २) श्री. भाविन रमेशच पटेल, ३) श्री. सुरेश कुमार कांतीलाल पटेल, ४) श्री. गौरव पुरुषोत्तम अग्रवाल, ५) श्री. राजेश रमणलाल पटेल, ६) श्री. दिपक अवतराम वालेचा, ७) श्री. गंगाराम नानजीभाई पटेल, ८) श्री. केतन हादभाई सुराणी, ९) श्री. चिराग कानुभाई पटेल

गहाण मालमत्त्वेचा पत्त्वाः (१) प्लॉट क्र. ८०/१ए, ८०/२ए+२बी, ९४/१/ए४, गांव ममदापूर तालुका कर्जत, जि. रायगड येथील "तुलसी दर्शन" प्रकल्पाची न विकलेली ४५ युनिटस. (२) ममदापुर, कर्जत, रायगड - ४१० १० १ येथील प्लॉट क्र. ८०/ १/ए. ९४/ १ए/४. ८०/ २ए/ २ बी वर स्थित असलेल्या तुलसी दर्शन (वर्तमान+भविष्य) प्रकल्पातील झ्मारत १ मधील ३५ युनिटसच्य प्राप्तीवर विशेष शुल्क.

ठिकाण: मुंबई

विनांक: ०५.०८.२०२१

प्राधिकृत अधिकारी

डीसीबी बँक विमिटेड करित

SHRIRAM City

श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१ मुख्य कार्यालयः लेव्हल ३, वोक्खार्ड टॉवर्स, ईस्ट विंग, सी-२, ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व) म्बई-४०००५१. दर.:०२२-४२४१०४००/४०६०३१०० वेबसाईट: www.shriramcity.in

सांकेतिक ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ **(सदर कायदा)** अंतर्गत श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड (एससीयुएफ) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदोर यांना मागणी सूचना वितरीत केली होती कर्जदार यांनी वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्य्रीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रेक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा **सांकेतिक ताबा ०३ ऑगस्ट**, २०२१ रोजी घेतलेला आहे.

कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहा केला असल्यास वर नमुद रक्कम <mark>श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड</mark>कडे जमा करावी.

कर्जदाराचे नाव	मागणी सूचना	मालमत्तेचे
व पत्ता		वर्णन
वेंकटेश्वर टेक्स्टाईल्स,	०६.०५.२०२१	आर.सी.सी. पॉवर लुम गाळ
मालक: नागेश वेमकाती	रोजीचे देय रक्कम	क्र.१, महापालिका घर क्र.
गुडा, गाळा क्र.१, घर क्र.	रु.३८,३१,५०४/-	५५/१५, न्यु कानेरी, क्षेत्रफळ
५५/१५, न्यु कानेरी, पद्मा	(रुपये अडतीस लाख	१९४.३६ चौ.फु. अर्थात
नगर, सॅन्तोझेन मिल्स	एकतीस हजार पाचशे	१८०.९८ चौ.मी. (बिल्टअप
जवळ, जमीन सर्व्हे क्र.	चार फक्त)	क्षेत्र), सदर जमिनीतील
१६७, ३६/२, मौजे	कर्ज खाते क्र.	अविभाजीत सामायिक
कामतघर, भिवंडी	सीडीबीडीआरटीएफ	हितासह, जमीन सर्व्हे क्र.
निजामपुर शहर	१४१००१०००९	१६७, ३६/२, गाव कामतघर,
महानगरपालिका,		भिवंडी-४२१३०२, भिवंडी
भिवंडी-४२१३०२.		निजामपुर शहर
श्रीमती सुनिता नागेश		महानगरपालिका, उपनोंदर्ण
गुडा, हिस्सा क्र.१०८०/		जिल्हा आणि तालुका भिवंडी,
जी/२०२, एफ क्र.२/		जिल्हा ठाणे आणि चतुसिमा
वेंकटेश निवासी, पद्मा		उत्तरेस-विद्यमान रस्ता;
नगर, न्यु कानेरी,		दक्षिणेस –संलग्न गाळा क्र.२ ;
भिवंडी -४२१३०२.		पुर्वेस- रस्ता;
		पश्चिमेस-संलग्न गङ्घी.
मे. श्री गणपती	२१.०४.२०२१	फ्लॅट क्र.१०१ व १०२, १ल
	1) 1) } } + + + + + + + + + + + + + + + + + 	1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1

त्रामता सुनिता नागरा		निर्वागनारमालिका, उपनाद्या
गुडा, हिस्सा क्र.१०८०/		जिल्हा आणि तालुका भिवंडी,
जी/२०२, एफ क्र.२/		जिल्हा ठाणे आणि चतुसिमाः
वेंकटेश निवासी, पद्मा		उत्तरेस-विद्यमान रस्ता;
नगर, न्यु कानेरी,		दक्षिणेस-संलग्न गाळा क्र.२;
भिवंडी-४२१३०२.		पुर्वेस-रस्ता;
51 E		पश्चिमेस-संलग्न गल्ली.
मे. श्री गणपती	२१.०४.२०२१	फ्लॅट क्र.१०१ व १०२, १ल
टेक्स्टाईल्स, मालक	रोजीचे देय रक्कम	मजला, इमारत क्र.बी/६,
रामरतन कांताप्रसाद	रु.५४,२२,१७४/-	सोमेश्वर कोहौसोलि.,
यादव, घर क्र.५०२,	(रुपये चोपन्न लाख	मानसरोवर, भिवंडी, ठाणे-
गौतम कंपा., बी एन	बावीस हजार एकशे	४२१३०२, ठाणे
एमसी शाळे समोर,	चौऱ्याहत्तर फक्त)	महानगरपालिकेच्या मर्यादेत
टेमघर-२, तालुका	कर्ज खाते क्र.	आणि चतुसिमा:
भिवंडी, ठाणे–	सीडीबीडीआरटीएफ	उत्तरेस-मोकळी जागा;
४२१३०२.	१५०७०७०००४	दक्षिणेस-निवासी इमारत;
श्री. कमलप्रसाद आर.		पुर्वेस- निवासी इमारत;
यादव (सह-कर्जदार/		पश्चिमेस-आतील रस्ता.
जामिनदार), फ्लॅट क्र.		
१०१ व १०२, १ला		
मजला, इमारत क्र.बी/६,		
सोमेश्वर कोहौसोलि.,		
मानसरोवर, भिवंडी,		
ठाणे-४२१३०२.		
मे. कस्तुरी टेक्स्टाईल,	०६.०५.२०२१	महापालिका घर क्र. ३५८, न्यु
मालक: श्रीनिवास	रोजीचे देय रक्कम	कानेरी, कामतघर, भिवंडी-
राजनरसू कस्तुरी,	रु.५८,०५,६८३/-	४२१३०२ आणि चतुसिमाः
महापालिका घर क्र.३५८,	(रुपये अट्ठावन्न लाख	उत्तरेस- मामा शेठ यांची
न्यु कानेरी, कामतघर,	पाच हजार सहाशे	मालमत्ता;
भिवंडी-४२१३०२.	त्र्याऐंशी फक्त)	दक्षिणेस-लक्ष्मण बोड्डल
श्रीमती सरोजना	कर्ज खाते क्र.	यांची मालमत्ता;
श्रीनिवास कस्तुरी, २०६,	सीडीबीडीआरटीएफ	पुर्वेस- सुदर्शन रायनरसु कस्तुरी
२रा मजला, चंदन बाग,	१५०९०८०००१	यांची मालमत्ता;
भिवंडी-४२१३०२.		पश्चिमेस-रायनरसु मल्लय
		कस्तुरी यांची मालमत्ता.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे. ठिकाण: भिवंडी, मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी

श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड दिनांक:०३.०८.२०२१

of his/her/their claims/objections for transfer shares and interest of the deceased member i the capital/property of the society. If no claims objections are received within the perior prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the decease member in the capital/property of the society i